

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १३०.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.

जाहीर सूचना

क्रमांक नपचि-सा.प्र.वि.-१६३-२०२५.—

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्वाच्या सेवा व्यापक लोकहिताच्या दृष्टीने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याबाबत नगर विकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-०९४४-प्र.क्र.३२, दिनांक २७ नोव्हेंबर, २०२४ च्या शासन निर्णयाच्ये शासनाने निर्देश दिले आहेत. त्याच्यामध्ये अधिसूचित केलेल्या लोकसेवा व अन्य बाबीचा तपशील नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने तसा तपशील प्रसिद्ध करण्याबाबत मा. उप आयुक्त, न. प. प्रशासन संचालनालय यांचेकडील परिपत्रक नपप्रस-का ०८-DUTD-RTS-२०२५-१६२, दिनांक ६ जानेवारी, २०२५ वरील परिपत्रकाच्ये सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने नगर परिषद, यिमुर च्या अधिसूचित करण्यात आलेल्या सेवाबाबतचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र यासोबत जोडले असून सदर विवरणपत्र पुढीलप्रमाणे आहे.—

विवरणपत्र - एक

नगर परिषद, यिमुर

अ. क्र.	अधिसूचित सेवेचे नाव	आवश्यक कागदपत्र	फी	नियतकाल	पद निर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय	द्वितीय अपिलीय
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१) जन्म प्रमाणपत्र देणे/ To issue Birth Certificate	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	कार्यालय	मुख्याधिकारी
२) मृत्यु प्रमाणपत्र देणे/ To issue Death Certificate	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	कार्यालय	मुख्याधिकारी
३) विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे/ To issue Marriage Certificate	१. विहित नमुन्यातील अर्ज २. वास्तव्याचा पुरावा ३. वयाचा पुरावा ४. विवाहासाठी उपस्थित साक्षातारांचे स्वघोषणापत्र ५. १० दिवसानंतर नोंदणी असल्यास स्वघोषणापत्र	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	कार्यालय	मुख्याधिकारी
४) मालमत्ता कर उतारा देणे/To issue extract of Property Tax	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	(संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन	मुख्याधिकारी
५) थकबाकी नसल्याचा दाखला देणे/To issue no dues Certificate	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	(संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन	मुख्याधिकारी
६) अ) दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	(संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन	मुख्याधिकारी

विवरणपत्र-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे/ To issue Certificate of transfer of property	३. दस्तऐवजाची प्रत (खरेदीखत/बक्षीस पत्र/ वाटपाणपत्र व इतर)	४. वारसा हक्क प्रमाणपत्र					
५) झोन दाखला देणे/ To issue zone Certificate	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	(संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
६) भाग नकाशा देणे/ To issue part map	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
७) बांधकाम परवाना देणे/ To issue building permission	१. विहित नमुन्यातील अर्ज २. वास्तुविशारदाचा दाखला	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
८) जोते प्रमाणपत्र देणे/ To issue plinth completion Certificate	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
९) भोगवटा प्रमाणपत्र देणे/ To issue occupancy Certificate	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
१०) नळजोडणी देणे/ To issue new water connection	१. विहित नमुन्यातील अर्ज २. जागा मालकी	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
	३. थकबाबी नसल्याचा दाखला						

विवरणपत्र-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१३) जलनि:सारण जोडणी देणे/To issue drainage/sewer connection	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
	२. जागा मालकी कागदपत्रे	स्तरावर निश्चित केलेले दर					
	३. थकबाबी नसल्याचा दाखला						
१४) नव्याने कर आकारणी/ New Tax Assessment	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
	२. भोगवटा प्रमाणपत्र	स्तरावर निश्चित केलेले दर					
१५) पुनः कर आकारणी/ Re-assessment of tax	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		स्तरावर निश्चित केलेले दर					
१६) कराची मागणीपत्र तयार करणे/To prepare tax demand notice	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका	०३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		स्तरावर निश्चित केलेले दर					
१७) करमाफी मिळणे/ To get Tax Exemption	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका	०७ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
	२. थकबाबी	स्तरावर निश्चित केलेले दर					
	नसल्याचा दाखला						
१८) रहिवास नसलेल्या मालमतांना करात सूट मिळणे/To get exemption from tax to the unoccupied properties	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
	२. थकबाबी	स्तरावर निश्चित केलेले दर					
	नसल्याचा दाखला						
१९) स्वयंमूल्यांकन/Self valuation	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		स्तरावर निश्चित केलेले दर					
२०) आक्षेप नोंदविणे/To record objections	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
	२. थकबाबी	स्तरावर निश्चित केलेले दर					
	नसल्याचा दाखला						
२१) उप विभागामध्ये मालमता विभाजन/ Division of property in sub division	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
	२. थकबाबी	स्तरावर निश्चित केलेले दर					
	नसल्याचा दाखला						
	३. मालकी हक्काची कागदपत्रे/नोंदवीकृत खरेदीखत, वाटणीपत्र, वक्षीसपत्र इ.						
२२) मालमता पाडणे व पुनर्वाधणी कर आकारणी/Tax	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
	२. थकबाबी	स्तरावर निश्चित केलेले दर					

विवरणपत्र-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
		नसल्याचा दाखला					
	assessment on demolishing and reconstruction of the property						
२३) मालकी हक्कात बदल करणे/To change ownership rights	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०७ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
	३. मालकी हक्काची कागदपत्रे	नसल्याचा दाखला					
२४) नळजोडणी आकारामध्ये बदल करणे/To change size of water connection	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
	३. नसल्याचा दाखला	नसल्याचा दाखला					
२५) तात्पुरते/कायमस्वरूपी नळजोडणी खंडीत करणे/To disconnect temporary/permanent water connection	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०७ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
	३. नसल्याचा दाखला	नसल्याचा दाखला					
२६) पुनर्जोडणी करणे/Reconnect the connection	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
	३. नसल्याचा दाखला	नसल्याचा दाखला					
२७) वापरामध्ये बदल करणे/Change in use	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
	३. नसल्याचा दाखला	नसल्याचा दाखला					
२८) पाणी देयक तयार करणे/To prepare water bill	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
	३. नसल्याचा दाखला	नसल्याचा दाखला					
२९) प्लंबर परवाना/Plumber License	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
	३. नसल्याचा दाखला	नसल्याचा दाखला					
३०) प्लंबर परवाना नुतनीकरण करणे/Renewal of Plumber License	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
	३. नसल्याचा दाखला	नसल्याचा दाखला					
३१) नादुरुस्त मीटर तक्रार करणे/To complaint about faulty meter	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०७ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	

विवरणपत्र-एक—धालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
४३) परवाना/भागीदाराचे नाव बदलणे/Change the business holder/Partner	अर्ज	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४४) भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ/कमी)/ Change number of partners (increase/ Decrease)	अर्ज	योग्य प्रकारे भरलेले अर्ज	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४५) परवाना रद्द करणे/ Cancellation of Licenses	अर्ज	योग्य प्रकारे भरलेले अर्ज	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४६) कालबाबाह परवानासाठी नुतनीकरण सूचना/ Notice for renewal of expired Licenses	अर्ज	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४७) जाहिरात परवाना/ आकाशचिन्ह परवाना (Signange License)	अर्ज	१. विहित नमुन्यातील अर्ज २. न.प. ची नवीन परवाना व नुतनीकरण	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४८) सिनेमा चित्रीकरण परवाना (Movie Shooting License)	अर्ज	१. विहित नमुन्यातील अर्ज २. न.प. ची नवीन परवाना व नुतनीकरण	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४९) व्यवसाय परवाना स्वयं-नुतनीकरण (ऑटो-रिन्युअल) Auto-renewal of Trade License	अर्ज	१. विहित नमुन्यातील अर्ज २. न.प. ची कोणतीही थकबाकी	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५०) मोबाईल टॉवर परवाना (Mobile Tower Approval) (Ground Base Tower & Roof Top Tower)	अर्ज	१. विहित नमुन्यातील अर्ज २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	बांधकाम अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		३. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा					
		४. वैध भाडेकरारनामा					
		५. रथळाचा नकाशा (१,0000)					

विवरणपत्र-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
		६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र					
		७. संबंधीत इमारतीच्या/ जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र					
		८. सक्षम प्राधिकाऱ्याचे अग्निशमन ना-हरकत दाखला					
		९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र					
		१०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र					
		११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संरथेचे ना-देय प्रमाणपत्र					
		१२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/ दस्तऐवज					
५१) रस्ता खोदाई परवानगी देणे (To Grant Road Cutting Permission) नवीन परवाना व नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील नगर पालिका अर्ज स्तरावर निश्चित २. कोणतीही थकबाकी केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र	३० दिवस	बांधकाम अभियंता		कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	
५२) राज्याच्या खाद्य परवान्याकारीता नागरी स्थानिक स्वराज्य संरथेचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे (To issue NOC from Municipality or other Local Body for State License for Food Business)	१. विहित नमुन्यातील नगर पालिका अर्ज स्तरावर निश्चित २. थकबाकी केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे ४. शासनाद्वारे वेळी वेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक		कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	

विवरणपत्र-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
५३) खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकारीता नागरी स्थानिक स्वराज्य संरथेचे आरोग्य विषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे (To issue Health NOC by Municipality/ Panchayat for Food Registration Certificate)		१. विहित नमुन्यातील अर्ज अर्ज २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/ कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतावी कागदपत्रे ४. शासनाद्वारे वेळो वेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	संवंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५४) पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे		१. विहित नमुन्यातील अर्ज नसल्याचे प्रमाणपत्र ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र ४. शासनाद्वारे वेळो वेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	पाणी पुरवठा अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५५) लॉजिंग हाऊस परवाना देणे		१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळो वेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचनांनुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त, नप्र जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर	विभागीय सह आयुक्त, नप्र विभागीय कार्यालय नागपुर
५६) लॉजिंग हाऊस परवान्याचे नुतनीकरण करणे		१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळो वेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचनांनुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त, नप्र जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर	विभागीय सह आयुक्त, नप्र विभागीय कार्यालय नागपुर
५७) मंगल कार्यालय/ सभागृह वर्गे परवानगी देणे		१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळो वेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचनांनुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त, नप्र जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर	विभागीय सह आयुक्त, नप्र विभागीय कार्यालय नागपुर

विवरणपत्र-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
५८) मंगल कार्यालय/सभागृह वरैरे परवान्याचे नुतनीकरण करणे	अर्ज	१. विहित नमुन्यातील शासनाचे २. शासन वेळो वेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	१. विहित नमुन्यातील शासनाचे २. शासन वेळो वेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त, नप्र जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर	विभागीय सह आयुक्त, नप्र विभागीय कार्यालय नागपुर
५९) फैनीयाले नोंदणी प्रमाणपत्र देणे	अर्ज	१. विहित नमुन्यातील शासनाचे २. शासनाद्वारे वेळो वेळी विहित करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	१. विहित नमुन्यातील शासनाचे २. शासन वेळो वेळी विहित करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	१५ दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह-आयुक्त, नप्र जिल्हाधिकारी कार्यालय	विभागीय सह-आयुक्त, नप्र विभागीय कार्यालय नागपुर
६०) भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टीकल फायबर केबल) टाकण्याकरीता परवानगी देणे. [Permission for establishment of of under-ground Cable Infrastructure (Optical Fibre Cable)]	अर्ज	१. विहित नमुन्यातील नगर विकास कागदपत्रे २. नगरविकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2021/ संकीर्ण-2021/ संकीर्ण-2021/CR २४२/UD-२०, दिनांक १९/१२/२०२२	विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2021/ CR242/ २०, दिनांक १९/१२/२०२२	नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2021/ CR242/ २०, दिनांक १९/१२/२०२२	मुख्याधिकारी	जिल्हा सह-आयुक्त, नप्र जिल्हाधिकारी कार्यालय	विभागीय सह-आयुक्त, नप्र विभागीय कार्यालय नागपुर
६१) महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे	अर्ज	१. विहित नमुन्यातील स्थानिक स्तरावर ४५ दिवस २. शासनाद्वारे वेळो वेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	विहित पद्धतीने मंजूर केलेले शुल्क	संबंधित प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरण- कडील वृक्ष प्राधिकरण	
६२) रस्त्यांवरील खड्डे बुजविणे	पुराव्यासह अर्ज उदा.जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी	स्थानिक स्तरावर ५ दिवस निश्चित केलेले शुल्क	संबंधित विभागप्रमुख निश्चित केलेले शुल्क	संबंधित विभागप्रमुख अधीक्षक	कार्यालय मुख्याधिकारी		
६३) गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे	पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी	स्थानिक स्तरावर ५ दिवस निश्चित केलेले शुल्क	संबंधित विभागप्रमुख निश्चित केलेले शुल्क	कार्यालय मुख्याधिकारी			
६४) शहरात स्वच्छता ठेवणे	पुराव्यासह अर्ज उदा. स्थानिक स्तरावर १ दिवस उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी	स्थानिक स्तरावर १ दिवस निश्चित केलेले शुल्क	संबंधित विभागप्रमुख निश्चित केलेले शुल्क	कार्यालय मुख्याधिकारी			

अर्चना वंजारी,

मुख्याधिकारी,

नगर परिषद, चिमूर.